

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रु. १५.०० कोटी वरुन रु. १००.०० कोटी इतके करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
इतर मागास बहुजन कल्याण विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : मंत्रिमं -२०२२/प्र.क्र.११/महामंडळे  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ०६.०५.२०२२

**वाचा :** १) मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणातील घोषणा.

२) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक : कुविमं २००६/प्र.क्र.२८९/विधयो-२, दि.२५/०८/२००९.

३) मा.मंत्रिमंडळ बैठकीचे दि.२०.०४.२०२२ रोजीचे इतिवृत्त.

**प्रस्तावना :-**

मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणात शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळास रु. ५०.०० कोटी देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यास अनुसरुन सन २०२१-२२ च्या पावसाळी अधिवेशनात बाब क्र. १६८ अन्वये रु. ५०.०० कोटी शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळास भागभांडवलांतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय सदर महामंडळाच्या अधिकृत भागभांडवली अंशदानाची मर्यादा संपुष्टात आली असल्याने, अधिकृत भागभांडवलाची मर्यादा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय :-**

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी असलेल्या शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल मर्यादा शासन निर्णय संदर्भ क्र.२ दि.२५/०८/२००९ अन्वये रु.१५.०० कोटी इतकी करण्यात आली होती. सदर भागभांडवलाची मर्यादा संपुष्टात आली असुन अधिकृत भागभांडवलाची मर्यादा वाढविणे आवश्यक आहे.

मा.राज्यमंत्रिमंडळाने दि.२०.०४.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी असलेल्या शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलाची मर्यादा रु.१५.०० कोटी वरुन रु. १००.०० कोटी (अक्षरी रुपये शंभर कोटी फक्त) इतकी वाढविण्यास खालील अटीच्या अधीन राहून शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

- महामंडळाच्या कर्ज वसूलीचे प्रमाण अत्यल्प आहे ते वाढविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना व विशेष परिश्रम घ्यावेत.

- ii. कर्ज वसुलीमध्ये समाधानकारक वाढ नसल्यास यापुढे भागभांडवल वितरीत करण्यात येणार नाही.

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०५०६१६२७०५६६३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( कैलास साळुंके )  
उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा. मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा. राज्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) अप्पर मुख्य सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ४) उप सचिव (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्ग वित्त व विकास महामंडळ मर्या., मुंबई.
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर.
- ७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे.
- ८) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
- ९) वित्त विभाग (कार्यासन व्यय-१४/अर्थोपाय/अर्थसंकल्प-३/साउ) मंत्रालय, मुंबई.
- १०) सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई.
- ११) कक्ष अधिकारी (रोखशाखा)/(अर्थसंकल्प) इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) निवडनस्ती (महामंडळे)